

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
फ क्षेत्रीय कार्यालय,
जा.क्र.फ/सभा/कावि/५२/२०१६
दिनांक २५/०४/२०१६

प्रति,
मा.श्री/श्रीमती -----

विषय :- फ प्रभाग समितीची विशेष सभा कार्यपत्रिका दिनांक २८/०४/२०१६

महोदय,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग समितीची विशेष सभा फ क्षेत्रीय कार्यालयाचे "राजर्षी शाहू महाराज सभागृह" येथे गुरुवार दिनांक २८/०४/२०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित केलेली आहे.

सदर सभेमध्ये सोबत जोडलेल्या कार्यपत्रिकेप्रमाणे कामकाज करण्यात येईल. सदर सभेस आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

कळावे,

आपला विश्वासू,

सही/-

प्रशासन अधिकारी तथा

सचिव, सभाशाखा

फ क्षेत्रीय कार्यालय, पिं.चिं.म.न.पा.,

निगडी, पुणे- ४११००४४

सोबत - कार्यपत्रिका क्र: २

दिनांक:-२५/०४/२०१६

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी, पुणे- ४४

फ प्रभाग समिती,
कार्यपत्रिका क्र. २

दिनांक २८/०४/२०१६

वेळ दुपारी १२.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, फ प्रभाग समितीची विशेष सभा गुरुवार दिनांक २८/०४/२०१६ रोजी दुपारी १२.०० वा. फ क्षेत्रीय कार्यालयाचे "राजर्षी शाहू महाराज सभागृह" येथे आयोजित केलेली आहे. सभेमध्ये खालीलप्रमाणे कामकाज होईल.

- १) केंद्र शासनाने देशातील सर्व शहरातील नागरीकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करीता शहरांना स्वच्छतेची सवय व शहरातील सर्व नागरीकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय गाठण्यासाठी दिनांक २/१०/२०१४ पासून स्वच्छ भारत अभियान (नागरी) संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील पत्र क्र. स्वभाअ/२०१५/प्र.क्र.२३/नवि/३४ दिनांक १५/५/२०१५ अन्वये केंद्र शासनाचे धर्तीवर स्वच्छ भारत अभियान (नागरी) राबविण्याचे ठरवून दिनांक २/१०/२०१७ पर्यंत हगणदारी मुक्त (Open Defecation Free) शहरे करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले आहे. तसेच मा. आयुक्त यांचेकडील पत्र क्र. मातवी/१२/कावि/९६/२०१६, दिनांक १/४/२०१६ अन्वये दिनांक २/१०/२०१७ पूर्वी टप्याटप्याने पिंपरी चिंचवड शहर हगणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने फ क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. ९ संभाजीनगर, प्रभाग क्र. २८ मासुळकरकॉलनी हे दोन प्रभाग दिनांक ३०/०४/२०१६ पूर्वी हगणदारी मुक्त (Open Defecation Free) घोषित करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत विचार करणेबाबतचा मा. क्षेत्रीय अधिकारी यांचा प्रस्ताव

सही/-

जा.क्र.फ/सभा/कावि/५२/२०१६

दिनांक : २५/०४/२०१६

प्रशासन अधिकारी, तथा

सचिव, सभाशाखा

फ क्षेत्रीय कार्यालय,